

सुरुवात करा...
नव्या समृद्ध जीवनाची
लखपती ठेव योजना

दरमहा रु. १,२५० परा
६० महिन्याने रु. १,००,००० मिळवा

दरमहा रु. २,३५० परा
३६ महिन्याने रु. १,००,००० मिळवा

इंद्रायणी मुख्य कार्या: भाळणी बस स्टॅंड
शाखा: दवळपूर, गोरगाव, सुपा, टाकळी टोके-२, अ.नगर
अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२३०५९०५ ९७६३४८९७३

पारनेर दर्शन

भारत सरकार मान्यताप्राप्त,
होल्डिंग प्रमाणित दायिपत्याचे दालन.

धरमचंद भवरीलाल
सराफ अँड ज्वेलर्स

मेन बाजार रोड (आग बाजार), वस स्टॅंड जवळ, वस अवंत को-ऑप. बँकेजवळी, पोस्टरी, ता. गिरार, जि. पुणे.
(02138) 22 45 45 | www.facebook.com/dhjeweller

वर्ष १ अंक १२३, रविवार २१ जानेवारी २०२४ ■ संपादक : देविदास आबूज ■ कार्यकारी संपादक : विजय वाघमारे RNI No. MAHMAR/2015/61493 किंमत : ३ रुपये

डॉक्टर नीलेश ज्ञानदेव लंके !

■ आ. लंके यांना होनोरीस कॉसा डॉक्टरेट प्रदान ■ कोरोना रेस्क्यू ऑपरेशनमधील योगदानाची दखल
■ फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने गोव्यात पदवी प्रदान



■ फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने आ. नीलेश लंके यांना होनोरीस कॉसा डॉक्टरेट पदवी गोव्यातील पणजी येथे प्रदान करण्यात आली.

पणजी (गोवा) : विशेष प्रतिनिधी
कोरोना रेस्क्यू ऑपरेशनमधील आ. नीलेश लंके यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना होनोरीस कॉसा डॉक्टरेट या मानद पदवीने शनिवारी गोव्यातील पणजी येथे सन्मानित करण्यात आले.
मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर धैमान घातल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांवर उपचारासाठी स्वतःला झोकून दिले. सरकारकडून लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्यानंतर हातावर पोटा असलेल्या नागरिकांसाठी त्यांनी अन्नछत्र सुरू करून त्यांची उपासमार होऊ दिली नाही. लॉकडाऊनमुळे परराज्यांमधील नागरीक त्यांच्या घरी परतत असताना त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था करण्यासाठी आ. लंके यांनी पुढाकार घेतला. नगर-पुणे, नगर-कल्याण

महामार्गावरून परराज्यात अनवानी जाणाऱ्या वाटसरूंना चपलांचीही त्यांनी व्यवस्था केली.
कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर लंके यांच्या संकल्पनेतून कर्जुलेहर्षा येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून दिले. आ. लंके यांच्या या योगदानाची दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पारनेर तालुक्यासाठी रुग्णवाहिका भेट दिली. राज्य, देशभरातील अनेकांकडून लंके यांच्या या रुग्णसेवेचे कौतुक झाले.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनही हतबल झाले होते. आ. लंके यांनी मात्र न डगमगता हे आव्हान स्विकारत भाळणी येथे १ हजार १०० बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराची अवघ्या दोन दिवसांत उभारणी केली. पारनेर तालुक्यासह नगर

कोरोना काळातील कामाचा सन्मान
कोरोना महामारीच्या काळात मी व माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा हा सन्मान आहे. विविध प्रसंगी उभ्या राहणाऱ्या अडचणींवर मात करताना हा सन्मान मनोबल वाढविणारा आहे. उगवणारा प्रत्येक दिवस समाजाच्या सेवेसाठीच सुरू होतो. या सन्मानाने समाजासाठी काम करण्यासाठी अधिकची उर्जा मिळाली आहे.
डॉ. नीलेश ज्ञानदेव लंके

जिल्हा व जिल्हयाबाहेरील रुग्णांनाही त्याचा फायदा झाला. तीस हजारांहून अधिक रुग्ण या आरोग्य केंद्रातून बरे होऊन घरी गेले. जवळचे नातलग रुग्णांजवळ थांबण्यास धजावत नसताना आ. लंके यांनी दररोज प्रत्येक रुग्णाची भेट घेत त्याच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी तपासून त्यांचा धोर देण्याचे काम केले. आ. लंके यांच्या या धाडसाचे अनेकांना आश्चर्य वाटले. तीस हजारांहून अधिक रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी परतत असताना या आरोग्य मंदिरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे विशेष ! आ. लंके यांच्या या योगदानाची देश विदेशात दखल घेतली जाऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
गोव्यातील पणजी येथे पार पडलेल्या या पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी प्रा. संजय लाकूडझोडे, सुदाम पवार, अॅड. राहुल झावरे, भाऊसाहेब भोगाडे, अनिल गंधाते, कांतीलाल भोसले, अभय नांगरे, दादा दळवी, सुरेश फाळाडे, नाथजी बोरकर, शुभम दामाडे आदी उपस्थित होते.

१७ बंधाऱ्यांसाठी १७ कोटी ६४ लाखांचा निधी

आ. नीलेश लंके यांची माहिती
पारनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या पारनेर नगर मतदारसंघातील कोल्हापूर पध्दतीच्या १७ बंधाऱ्यांसाठी १७ कोटी ६४ लाख ६७ हजार १६९ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिली.
विविध गावांमध्ये शेतीच्या सिंचनासाठी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यासाठी आ. नीलेश लंके यांनी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडे प्रस्ताव सादर केले होते. या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी आ. लंके यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सर्व १७ बंधाऱ्यांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु.पां.कुशिरें यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या या बंधाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रिकेनुसार २८७.२८ स. घ. मी. साठवण क्षमता असून १३३ हेक्टर इतकी सिंचन क्षमता आहे.
विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेले कोल्हापूर पध्दतीचे बंधारे व मंजूर रकम पुढीलप्रमाणे :
कोल्हापूर टोणगे मळा १ कोटी ५ लाख ४२ हजार १४५, पिंपरीजलसेन काळे इनाम ७७ लाख ९१ हजार ६७९, वाळवणे रोकडे दरा १ कोटी ६५ लाख ३४ हजार १६४१, पानोली भापकर मळा ६३ लाख ५१ हजार ६८२, हत्तलखिंडी गावठाण ८५ लाख ६५ हजार ४१७, पुणेवाडी महादेव मंदिर शेरी ९८ लाख ७५९, रेनवडी टेम्ही ७४ हजार ५५ हजार ३९२, वडहारे पानसरे मळा ८२ लाख ४९ हजार ६३३, कळस मळजुत ९५ लाख ४१ हजार ४३३, जखणगांव वाळके वस्ती १ कोटी ५८ लाख ३८ हजार ६३५, हिंगणगांव पुलाशेजारी १ कोटी ३१ लाख ३५ हजार ८७३, सोनेवाडी स्मशानभूमीजवळ १ कोटी १८ लाख ३४ हजार ८७९, बाबुडी माळवाडी १ कोटी १४ लाख ७० हजार ६५८, जातेगांव वडदरा १ कोटी ७४ लाख ५१ हजार १२४, वाडेगव्हाण कुंभार विहीर ९१ लाख ५७ हजार ८०९, वडहारे बोरकर, मोरे मळा ६८ लाख ६२ हजार १११, भोयरे गांगडा स्मशानभूमी चुनखडी ५८ लाख ८३ हजार ७७६.

भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना!

मनोज जरांगे पाटलांची रविवारी दीडशे एकरावर सभा
जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटल हे मराठा आरक्षणाची मागणी घेऊन हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज (शनिवारी) सकाळपासूनच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधव जमायला सुरुवात झाली होती. जरांगे २६ जानेवारी रोजी मुंबईत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, रविवारी जरांगे यांच्या पदयात्रेचा नगरमधील बारावाभळी येथे दीडशे एकरावर मुक्काम राहणार आहे. यासाठी २५ लाख मराठे येणार असल्याचा अंदाज आहे.
मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात पदयात्रा मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटरवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मुंबई पोलीसांकडून **उर्वरीत पान ३ वर**

नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन हिच रामराज्याची संकल्पना

पद्मश्री पोपटराव पवार अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पवारांना आमंत्रण
हिवरे बाजार : प्रतिनिधी
नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन हीच रामराज्याची संकल्पना असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पोपटराव पवार यांना विशेष आमंत्रण मिळाले असून हिवरे बाजार परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या, त्यावेळी पवार हे बोलत होते.
पवार म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीने जतन हीच राजराज्याची संकल्पना असून या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण म्हणजे प्रभू रामचंद्रांना अपेक्षित असलेल्या रामराज्याचा एक अंश म्हणून आदर्श गाव हिवरे बाजार येथे काम करायला मिळाले. त्रेतायुगात माणूस हा सर्वात जास्त आयुष्यमान होता. श्रीरामाकडे सर्वकाही असूनही जीवन निसर्गामध्ये वनवासी समाजात व्यथित केले. आयुर्वेद आणि योगा तेथेच सर्वात जास्त प्रभावी होते. म्हणून आयुष्यमान लोक जास्त होते. केवट हा कोळी समाजाचा होता तर उष्टे बोरे खाणारी शबरी ही भिल्ल समाजाची होती. यावरून त्यांच्याकडे असणारा सर्वधर्म समभाव लक्षात येतो. श्री रामांनी वनवासाचा कालखंड नद्या, वन्य जीव माती यात घातला. हिवरे बाजारने वने, पाणी वन्यजीव हीच प्रेरणा घेऊन रामराज्य साकार केले.
यावेळी हिवरे बाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे, सेवा संस्थेचे चेअरमन छबूराव ठाणगे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे, अर्जुन पवार, रोहिदास पादीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

॥ श्री. गणेश प्रसाद ॥ ॥ श्री. गणेशाय नमः ॥ ॥ श्री स्वामी सत्सर्ग ॥
आपले प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वादांच्या पाठबळावर आम्ही नव्याने सुरू करीत असलेल्या

मनराज

डेअरी प्रॉडक्ट्स अँड
आइस्क्रीम पार्लर, ज्यूस बार
या नवीन व्यवसायाचा
|| शुभारंभ ||

नागेश्वर रसवंती गृह
|| स्थलांतर ||

मिनी पौष शु. १२
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा या शुभमुहूर्तावर
सोमवार दि. २२ जानेवारी २०२४
रोजी दुपारी ४ वाजता

— शुभहस्ते —
मातोश्री ताराबाई गोविंदराव चेमटे
याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे...!
— आपले विनीत —
श्री. संतोषशेट चेमटे | श्री. राजेंद्रशेट चेमटे
९४२४७८२३९ ७७४५०२५५०८
समस्त चेमटे परिवार

स्थळ : गोरेश्वर पतसंस्थेशेजारी एस.टी. स्टॅंड समोर,
भाळवणी, ता. पारनेर, जि. अ. नगर

जय नेताजी मल्लोपरेण एज्युकेशन ट्रस्ट, संवतीत

नैसर्गिक ऋ. मत्त. १९१/२२

न्यु सहाद्री अकॅडमी
स्वतंत्र मार्गदर्शन आमचे

मुला-मुलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था एकत्र या रावा खावी करा व भणज प्रवेश घ्या...!
आमी / पोलीस भरती व सरळ सेवा परीक्षेतील भरघोस यशा नंतर MPSC च्या क्षेत्रात दमदार पदांपासून

MPSC FOUNDATION COURSE
PSI | STI | ASO | TAX ASST |
MPSC लिपीक
NEW BATCH STARTING

निवासी / अनिवासीची सोय
स्वतंत्र मुलींची बॅच

मंत्र भववन सोनेर नर

*** आमची वैशिष्ट्ये ***


- * १ डिसेंबर पासून नवीन बॅचला सुरुवात
- * अत्याधुनिक व सुसज्ज अशी अभ्यासिका
- * एकदम डिजीटल पध्दतीने लेक्चर हॉल
- * प्रत्येक विषयाला अनुभवी शिक्षक
- * मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस सुविधा
- * अत्याधुनिक व सुसज्ज अशी अभ्यासिका
- * PSI या पदासाठी स्वतंत्रपणे ग्राऊंडची व्यवस्था
- * पहिले ५ दिवस फ्री डेमा लेक्चर

*** एंडमिशन ओपन ***

9850046500 | 9834935396 | 9822821095
आमचा पत्ता : सारनाई कंपनी समोर, बडोदा बँक रोजारी, बजाजनगर, उग्रपती संभाजीनगर

पाऊल पडती पुढे !
चोखंदळ वाचकांच्या उदंड प्रतिसाद व मागणीनुसार

'पारनेर दर्शन'
आता एकाच क्लिकवर लवकरच ई- पेपर आपल्या भेटीला



सौंदर्य सुप्रभाती..!

किमान सात- आठ तासांची झोप हवी असं वारंवार सांगितलं जातं. तरी कामाच्या व्यापात ते नेहमी शक्य होतंच असं नाही. अपुऱ्या झोपेचा पहिला परिणाम दिसतो, तो चेहऱ्यावर. थकलेले, सुजलेले डोळे, डोळ्यांखाली काळी वर्तुळ, निबर झालेली त्वचा, चमक गेलेले केस असा अवतार होतो. झोपेचं रूटिन परत मार्गावर येईपर्यंत व्यवस्थित कसं दिसायचं याच्या या टिप्स...



- सकाळी उठल्यानंतर त्वचा थकल्यासारखी दिसत असेल, तर पहिल्यांदा चेहरा थंड पाण्याने दोन- तीनदा धुवा. गार पाण्याचे हबके मारल्यावर त्वचेला थंडावा मिळतो आणि ती लगेच ताजीतवानी दिसू लागते. त्यानंतर म ऍश्चरायझर लावा म्हणजे त्वचेचा कोरडेपणा, निबरपणा जाऊन ती फ्रेश दिसते. थंड पाणी मारूनही उपयोग झाला नाही, तर बर्फाचे खडे मऊ, सुती कापडात बांधून ते दुधात बुडवून चेहऱ्यावरून फिरवा.
- सुजलेल्या डोळ्यांमुळे चेहरा खराब दिसू लागतो. ज्याचं झोपेचं रूटिन वारंवार बिघडतं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांसाठी क्रीम वापरावं. डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांना थोडासा कन्सीलर लावल्यास ते झाकले जातील. डोळे थकलेले असले, तरी उडावदार दिसावेत म्हणून अजून एक युक्ती करता येईल. आयलॅश कलरने पापण्या कलं करा आणि चांगला मस्कारा लावा.
- सकाळी उठल्यावर त्वचा खूप निस्तेज दिसत असेल, तर अगदी हलकासा ब्लशर लावा. शक्यतो पीच- पिंक रंगाचा ब्लशर निवडा. कारण त्यामुळे त्वचा उजळ दिसायला मदत होईल. गालाच्या हाडांवर (चीकबोन्स) ब्लशरचा भर द्या.
- सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. दिवसभरातून किमान दोन ते तीन लीटर पाणी पोटात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा निस्तेज राहते. दिवसभराच्या आहारामध्ये सकाळच्या नाश्यावर सर्वाधिक भर द्या. शक्यतो त्यामध्ये सुकामेवा असेल तर उत्तमच. लंचमध्ये ताज्या जसे कलिंगड, काकडी, फुदीना आदी रस घ्यावा. शरीराला किमान सहा ते सात तासांची झोप आवश्यक असल्यामुळे रात्री वेळेवर झोपणे अत्यंत आवश्यक आहे.



सकस पद्धतीने 'नातं' टिकवताना...


खरं प्रेम मिळणं ही मुळातच मुश्किल गोष्ट आहे. त्यात ते मिळाल्यानंतर टिकवणं ही आणखीच अवघड गोष्ट. तरीही तुम्ही प्रेमात पडला असाल, तर सकस पद्धतीने नातं टिकवताना कोणत्या गोष्टी सांभाळायला हव्यात, त्याविषयी...

- नातं उत्तम पद्धतीने टिकवण्यासाठी प्रेम, संयम आणि स्वाभिमान यांची योग्य सांगड घालणं आवश्यक ठरतं. काही विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास आयुष्यातली खूप वर्षे तुम्ही एकमेकांच्या साथीने आनंदात आणि मजेने घालवू शकता.
- विश्वास आणि प्रामाणिकपणा हे कोणत्याही नात्याचा मूलभूत पाया आहेत. काळानुसार विश्वासाची पाखळी केली जाते. त्यातून व्यक्तीची विश्वासासहता दिसते. जे जोडीदार एकमेकांवर विश्वास दाखवतात ते कधीही साशंक मनाने जगत नाहीत.
- नात्यात कधी खडू होतंय असं वाटलं, की एकमेकांशी मोकळेपणाने बोलून अडचणी सोडवण्याच्या जोडीला एकमेकांविषयी कधीही अति काळजी वाटत नाही. एकमेकांविषयीचं कोणतंही वाक्य उच्चारताना त्यांना अति सावधानता बाळगावी लागत नाही किंवा जोडीदाराला काय वाटेल, याचा फार विचारही करावा लागत नाही. एकमेकांवरच्या सार्थ विश्वासासामुळे ते परस्परचा आदर करतात.
- कोणतीही अडचणीची परिस्थिती मी पाहून घेईन या आत्म विश्वासानं किंवा तिला सांगितलं, तर तिचा धीर सुटतो असं म्हणत जोडीदाराला न सांगणं हा वेडेपणा ठरू शकतो. अडचणीची परिस्थिती तातडीने नसली, तरी गळ्यापर्यंत त्याचं ओझं घेईपर्यंत त्याविषयी जोडीदाराशी वाच्यताही न करणं टाळा. तुमच्या समस्येविषयी आवजून बोला. कदाचित एखाद्या साध्याशा वाक्यातूनही तुमची मूळ समस्या सुटू शकेल. कितीही आव्हानात्मक परिस्थिती असली, तरी जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. त्यावर चटकन तोडगा मिळेल. किमान अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची सोबत आहे, याचाही आधार असेल.
- एकमेकांचे भूतकाळ तुम्हाला कदाचित माहिती नसतीलही; पण त्याविषयी माहिती असेलच तर त्यातल्या चांगल्या आठवणींना वरचेवर उजाळा द्या. जोडीदारालाही छान

वाटेल. मात्र, त्यातल्या कटू आठवणींचा पट कोणत्याही भांडणात, वादात किंवा अडचणीच्या प्रसंगी समोर आणू नका. कडवट आठवणी जमवण्यात आणि उगाळण्यातही अर्थ नाही.




जोडीदाराशी तुमचं कितीही हक्काचं आणि जवळकीचं, आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं असलं, तरी ती व्यक्ती तुमची वैयक्तिक मालमता नाही. त्यामुळे तिलाही स्वतःच्या काही आवडी आहेत, तिची स्वतःची काही मतं, मित्र- मैत्रीणी आणि आवडत्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. त्या आवडीत आपण सहभागी होऊ शकत नसू, तर जोडीदाराला स्वतःची आवड जपण्यासाठी आपण पुरेसा वेळ देत असल्याची खात्री करा. आपल्याचबरोबर जोडीदाराने सतत असावं, असा हट्ट नको. स्वतःचा वेगळा वेळ मिळाला, की प्रेम वाढतं, हे लक्षात घ्या. तुमचा जोडीदार तुमचा चांगला मित्र असेल, तर त्यापेक्षा दुसरी भन्नाट गोष्ट नाही. तरीही, एकमेकांचा मित्रपरिचारा सांभाळून ही मैत्री जपणं वाटतं तितकं सोपंही नाही. लम्प टिकवण्यासाठी जोडप्यांमध्ये मैत्री खूप आवश्यक असते हे मात्र खरं.



तिला 'हे' आवडत नाही...

तुम्हाला चांगला नवरा किंवा प्रियकर व्हायचंय ना? मग मुलींना काय आवडतं यासोबतच काय आवडत नाही हेसुद्धा माहिती करून घ्या. तुमच्यासाठी धुळूक असणाऱ्या काही गोष्टींनी बाईंसाहेबांचा पापड चांगलाच मोडू शकतो. ते सांभाळा...

- तू ना या ड्रेसमध्ये जरा जाड दिसतेय... झालंच... बास!!! भडकाच उडाला. आता हे भांडण सोडवायला तुमच्या खाशाला चांगलीच चाट बसणार. अहो कुठल्याही मुलीला जाड म्हटलंलं आवडत नाहीच. मग ती कितीही जाड असो वा बारीक असो. त्यामुळे ही रिस्क घेऊच नका.
- तुझी आई आम्ही तुझ्या लहान बहिणीसारखीच दिसते. हा दुसरा वीक पॉइंट. प्रत्येक मुलीला आपली आई अत्यंत प्रिय असते. तशीच बहिणी त्यांची लाडकी असते. अशावेळी इतक्या जवळच्या नात्यांमध्ये केलेली कंपॅरिझन त्या अजिबात सहन करत नाहीत. त्यातही ते दिसण्याच्या म्हणजे सौंदर्याच्याबाबतीत असेल तर विचारही करू नका. हे वाक्य ऐकल्यावर धुसफूस आणि सरतेशेवटी गंगाजमुना आवरायला तयार राहा.
- माझ्या गुपमध्ये आम्ही सॉलिड धम्माल करतो. अर्थातच आपल्या दोस्तांच्या गुपमध्ये प्रत्येकालाच धम्माल येते. पण ती जर त्या गुपमध्ये नसेल तर तुमचं काही खरं नाही. अच्छा म्हणजे माझ्यापेक्षा तुला तुझ्या मित्रांच्या गुपमध्येच जास्त मजा येते वाटतं... मग राहा त्यांच्याच बरोबर, असली मुक्ताफळं ऐकायला तयार राहा. काही वेळा तटस्थ राहणंय योग्य असतं.
- सॉरी, आज भेटायला जमणार नाही. फायनल मॅच आहे. जर तुमची मैत्रीण क्रीडाप्रेमी नसेल तर हे वाक्य ऐकवायची हिंमतही करू नका. मॅचपेक्षा ती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहितेय. पण जर तुम्ही मॅचसाठी तिला भेटायचं टाळलं तर तुमची खैर नाही. त्यामुळे असली स्पोर्ट्स वाक्य टाळाच.
- तुला बधितल्यावर मला कधी कधी माझ्या आधीच्या गर्लफ्रेंडची आठवण येते. याला म्हणतात, स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. यापेक्षा वाईट कॉम्प्लिमेंट जगात दुसरी नाही. तिला वाटेल की ती तुमच्या जुन्या गर्लफ्रेंडसारखी दिसते म्हणून तुम्ही तिच्यासोबत आहात. तुम्ही कदाचित हे वाक्य अगदीच एखाद्या हळव्या क्षणी तिला म्हणाला असाल. पण विचार करा हेच जर ती तुम्हाला म्हणाली तर. नाही ना कल्पना करवत. मग तिलाही असंच काहीसं वाटतं, हे लक्षात घ्या.
- अमुक एक पदार्थ माझी आई जास्त छान करते. आपण कितीही वाईट स्वयंपाक करत असलो तरी तो आपल्या नवऱ्याने गोड मानून घ्यावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. नवऱ्याने याबाबतीत दुसऱ्या कोणाची त्यातही सासूची स्तुती केली की संपलंच सगळं. तू म्हणजे ना अगदी मजाज बॉय आहेस. जा आईकडेच जाऊन राहा, असली वाक्यं तर एकावी लागतातच वर जळक्या पोळ्या, कच्चा भात असा आहारे मिळतो तो वेगळाच.
- मला तुझे मित्र- मैत्रीणी आवडत नाहीत. आपल्या मित्र- मैत्रीणींबद्दल काही बोललेलं कुणालाच आवडत नाही. तसंच ते तिलाही आवडत नाही. तुम्हाला तिचे मित्र- मैत्रीणी आवडत नसतील तर तुम्ही त्यांच्यात जास्त मिसळू नका. पण तिचे काही मित्र- मैत्रीणी जर तुम्हाला चुकीचे वाटत असतील तर मात्र नीट उदाहरण देऊन तिला ते पटवून द्या. उगाच शेर मारून मोकळे होऊ नका.
- तुला ब्युटी पार्लरमध्ये एखादा वेळ का लागतो? जर तुम्हाला पावसात फुटबॉल खेळून चिखलाने मारवून घ्यायला आवडत असेल तर तिला सुंदर दिसण्याची एवढी हीस का, हा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही. शिवाय मित्रांच्या कड्यावर गेल्यावर पाच मिनीटांत आलो गं म्हणून तुम्ही पाऊण एक तास फिरकत नाही. ही वस्तुस्थितीही लक्षात ठेवा. कड्यावर वेळ कसा जातो तुम्हाला जसं कळत नाही तसंच तिचं ब्युटीपार्लरच्या बाबतीत होत असेल.
- प्लीज... मला स्पेस हवीय. तुम्हाला सतत कशात अडकायचं नाही. थोडीशी मोकळीक अथवा स्पेस हवी असते. हे अगदीच मान्य आहे. पण ते नीट स्वरगत तिला सांगा. नाहीतर तुम्हाला फक्त स्पेसच मिळेल. ती नाही.



काय तुझ्या मनात, कोण सांगेल माझ्या कानात...!

मनुष्यप्राणी संशोधन करून अणू- रेणुंपर्यंत पोचला, तरी बायको किंवा गर्लफ्रेंडच्या मनाचा तळ गाठणं काही त्याला अद्याप जमलेलं नाही. बायकांच्या मनात नक्की काय चाललंय आणि आपण त्याच्यावर कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे, हे सांगणारी एखादी ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ऑनलाइन ट्रान्सलेटर मिळाला, तर किती बरं होईल...



आपल्या गर्लफ्रेंडच्या मनातील सगळ्याच गोष्टी आपल्याला कळाव्यात, जेणेकरून तिला खूप देवता येईल... निदान ती नाराज होऊ नये, असं सगळ्याच मुलांना वाटत असतं. अर्थात, तिनं केलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यावरून जातात, पटत नाहीत किंवा कशी प्रतिक्रिया द्यायची, तेच कळत नाही. तिची एखादी गोष्ट आपल्याला विचित्र वाटू शकते; पण तिनं ती हटके म्हणून केलेली असते. आता खरं बोलायचं म्हटलं तरी पंचाईत आणि खोटं तरी काय बोलणार? अशावेळी नेमकं कसं वागावं, याच्या काही टिप्स प्रामुखिक उदाहरणांसह...

- प्रसंग एक : ती उंच टाचेचे एकदम किलर सँडल घालून आली आहे.
- आपला लूक आणखी आधुनिक करण्यासाठी, आपले पाय अधिक सुंदर दिसावेत, यासाठी तिनं हे काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि आता ती थोडीशी अवघडली आहे. अशा वेळी इतर कोणते स्टायलिश फूटवेअर तिनं घालायला हवे होते, याबाबतचे उपदेश लगेचच कान्याच्या भानगडीतही पडू नका. फक्त तिला बसण्यासाठी चांगली जागा असेल, याची काळजी घ्या. त्यामुळे कमीत कमी वेळ उभी राहून तिचे पाय दुखणार नाहीत.
- प्रसंग दोन : फॅशन करणाऱ्याच्या नादात तिनं आधीसारखेच कपडे पुन्हा खरेदी केलेत.
- अगं अशाच प्रकारचा एक ड्रेस तुझ्याकडे आहे ना. परत कशाला तशीच फॅशन आणि तोच रंग?, असं काहीही विचारायला जाऊ नका. त्यावर येणाऱ्या उत्तरात तुम्हाला तो ड्रेस कसा वेगळा आहे आणि तो घेण्याची काय काय कारणं आहेत, ते एकाचं लागेल. शिवाय तिचा मूड-ऑफ होईल, हे वेगळंच. काही वेळेस ती कमी जाड दिसण्यासाठी तंग कपडे घालून येईल, ते तिला शोभणारे नसल्यास त्यावर अत्यंत संयमी प्रतिक्रिया द्या. तू कोणतेही कपडे घातलेस, तरी छानच दिसतेस, असं तिला सांगा. त्यावर तिच्याकडून येणारी प्रतिक्रिया आणि स्मितहास्य सगळं काही वेळ मारून नेईल.
- प्रसंग तीन : तिला एकदम कडकडून भूक लागते.
- मला आताच्या आता काही तरी खायला पाहिजे, खूप भूक लागलीय, असा संवाद बऱ्याच गर्लफ्रेंडकडून ऐकायला येतो. त्यावेळी हिला आधीच कळत नाही का, एकदम कशी भूक लागते? असं म्हणून वैतागून जाऊ नका. बऱ्याचदा मुली दुसऱ्यांचा विचार आधी करतात, त्यावेळी स्वतःच्या पोटाची काळजी करेपर्यंत उशीर झालेला असतो. स्वतःकडे त्याचं काहीसं दुलक्ष होऊ शकतं आणि अचानक भूकेची जाणीव होऊ शकते, हे लक्षात घ्या. तसंच बऱ्याच वेळेस हार्मोन्सच्या बदलांमुळे त्यांची भूक वाढू शकते. उलट ही संधी साधा आणि तिच्यासाठी छानपैकी एखादी डिश आणून किंवा बनवून हिरो बना.
- प्रसंग चार : अनेक खाद्यपदार्थांवर तिनं बंदी घातलीय.
- एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिनं हे- हे खायचं नाही, असं ठरवून टाकलेलं असतं. कोणकोणत्या पदार्थांमुळे लड्डूपणा येतो, त्याची यादी सध्या अनेक मासिक, पेपरमध्ये अधून-अधून येतच असते. या माहितीवरून तिनं आपलं मत तयार केलेलं असतं. डिशमधील सगळ्या घटकांची चौकशी वेदकडे कडून तिनं ऑर्डर दिलेली असते. त्या वेळी तिला सांगून काही फायदा नसतो. त्यामुळं चाललंय ते चालू द्या, किंबहुना सकारात्मक राहा.
- प्रसंग पाच : बाहेर निघायला आधीच उशीर झालाय, पण तिचा मेक-अप काही अजून उरकलेला नाही.
- शेवटच्या क्षणापर्यंत थोडीशी लिपस्टिक, थोडंसं टच-अप असं काहीसं मुलींचं चाललेलं असतं. अशा वेळी काहीही प्रतिक्रिया देऊ नका. टेक अ चिल पिल...!




तिच्या पालकांना भेटताना...

- योग्य पेहराव : तिच्या कुटुंबाला पहिल्यांदाच भेटताना आपल्या पोशाखाकडे लक्ष द्या. तुमचा पेहराव आकर्षक आणि घरच्यांपुढे जाण्यासारखा असेल, याची काळजी घ्या. अव्यवस्थित किंवा गबाळा पोशाख तुमचं फर्स्ट इम्प्रेशन बिघडवू शकतो. चांगल्या फिटिंगची जीन्स आणि शर्ट किंवा फॉर्मलस चालतील. कपड्याचे रंग अगदी भडक असू नयेत.
- अस्वस्थ होऊ नका : तिच्या पालकांना भेटणं, हे काम खूप अवघड आहे. तरीही अस्वस्थता आणि तणाव दूर सारा. आत्म विश्वास बाळगून तुम्ही आहात तसे त्यांना सामोरे जा. तुमच्यात असणाऱ्या काही गुणांमुळेच तिनं तुम्हाला होकार दिला आहे, हे कायम लक्षात ठेवा. आपल्या त्याच गुणांच्या जोरावर तिच्या कुटुंबालाही तुम्हाला स्वीकारायला लावा.
- आत्मविश्वासानं बोला : कोणत्याही विषयावर लगेचच बडबड सुरू करू नका. आधी चांगले श्रोतं घ्या. समोरच्यांचं ऐकून घ्या आणि मागितला तरच सल्ला द्या. आपल्याकडे किती ज्ञान, माहिती आहे, ते दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्याचप्रमाणे फक्त एकट राहणंही योग्य ठरणार नाही. दोन्हीचा संयोग साधण्याचा प्रयत्न करा. आधी एका, मग बोला.
- वेळेच महत्त्व जाणा : तुम्ही नोकरीसाठीची मुलाखत ज्या गांधीभायानं आणि ज्या काळजीनं, तरीही आत्मविश्वासानं दिली होती, तशीच ही भेट असते. म्हणूनच वेळेच महत्त्व लक्षात घ्या. जी वेळ दिली आहे, त्याच वेळी पोहोचा. आधी नको, नंतरही नको. तरीही उशीर झाल्यास, त्या उशीराचं खरं कारण द्या. वेळकाढू कारण नकोत.
- प्रश्नांच्या फेरी झडतील : तुम्ही घरात पोहोचाल, तेव्हा वातावरणात थोडा तणावही असेल. तुमच्यावर एकतर प्रश्नांच्या फेरी झडतील किंवा खोचक, तिरकस प्रश्न विचारले जातील. आता तुम्ही तिच्या घरी, तिच्याशी लग्न करण्याची परवानगी मागायला आला आहात, हे लक्षात ठेवा. कड्यावर दिल्याप्रमाणे उत्तर नकोत. सगळ्या प्रश्नांना खरी, स्पष्ट, तरीही उद्दट वाटणार नाहीत, अशी उत्तरं द्या. आपल्या वागण्या-बोलण्याबाबत सतर्क राहा. काही मुद्द्यांवर तुमचं दुमत असेल, खटके उडवण्याचीही शक्यता असेल. अशावेळी अशा मुद्द्यांना बगल द्या. आपला मुद्दा जोरकसपणे पटवून देण्याची ती वेळ नसते.

मैत्रीणींनो 'हे' शिका...

महिला आणि पुरुष या अर्थातच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याचप्रमाणे त्या दोघांचे स्वतंत्र अस्तित्वही आहे. त्यामुळेच एकमेकांना परिपूर्ण करण्यासाठी त्या दोघांनीही एकमेकांच्या काही गोष्टी शेर करायला हव्यात. महिलांना पुरुषांकडून काही गोष्टी शिकायला पाहिजेत...

- लॉजिकली विचार करा : प्रत्येक गोष्टीमागे एक लॉजिक असतं, हे जर बायकांनी कायम लक्षात ठेवलं आणि ते समजून घेतलं तर आयुष्य अधिक सोपं होईल. पुरुषांना लॉजिकली विचार करण्याची सवय उगंभूतच असते. निर्णय घेताना ते त्याचा उपयोग करतात. बायकांमध्ये ही ते असतंच नाही असं नाही पण ते जास्तीत जास्त आणि योग्य वापरायला हवं.
- भावना जरा बाजूला ठेवा : सगळ्याच बाबतीत भावनिक होऊन विचार करण्याची गरज नसते, ही गोष्ट महिलांनी नक्की लक्षात ठेवली पाहिजे. गरज नसताना महिलांनी भावनांना आवर घालायला हवा. अशा वागण्यामुळे त्यांना कदाचित कठोर मनाच्या म्हटलं जाईल. पण त्याच वेळी प्रॅक्टिकल म्हणूनही कौतुक केले जाईल.
- आग्रह सोडा : आपण किती काळजी करतो हे दाखविण्यासाठी बायका नको तेवढा आग्रह करतात. एखादी गोष्ट नको तेवढी लावून धरतात. समजा एखाद्या दिवशी नवऱ्याचा किंवा मुलाचा ब्रेकफास्ट करायचा राहून गेला, तर त्यात एवढं? तुम्हाला काळजी वाटते हे मान्य पण म्हणून शंभर वेळा फोन करत राहू नका. अनेकदा काळजीमुळे किंवा चटकन घाबरून गेल्याने आपण स्त्रिया खूप इश्यू करतो. थोडंसं शांत राहा.
- गॉसिप नको : गॉसिपिंग करायला तुम्हाला आवडतं हे मान्य. थोडंसं गॉसिपिंग चालतंही. पण योग्य तिथे आणि योग्य वेळेपर्यंतच ते मर्यादित ठेवा. त्यावर अंकुश आणा. एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकायच्या सोडून गॉसिपिंगच्या मोहापायी गप्या रंगवत बसलाय असं नको.
- विनोदबुद्धी हवी : पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे सेन्स ऑफ ह्युमर कमीच असतो, असं तमाम पुरुषजातीचं म्हणणं आहे. पण कधी कधी ते खरं वाटावं अशाच काही बायका वागतात. आपल्यावर झालेला विनोदही एंजॉय करायला शिका. शेवटी हसण्यासाठी जन्म आपुला दुसरं काय!
- स्वप्नांतून बाहेर या : स्वप्न पाहणं स्त्रियांना सगळ्यात जास्त आवडतं. पण आयुष्य म्हणजे सुंदर स्वप्न नव्हे. त्यामुळे फॅटसीमध्ये राहणं, विचार करणं सोडा. कधीकधी अशी स्वप्न अपुरी राहिली की त्रासही होतो. त्यामुळे स्वप्न पाहा पण माफकच.



शॉर्ट न्यूज

महालिंग महाराजांच्या हस्ते भूमिपूजन

■ **जामखेड :** ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांचे गुरु संतश्री गिनेबाबा तसेच संतश्री सिताराम बाबा यांच्या खर्चा (ता. जामखेड) येथील गडावर विविध विकास कामांसाठी आमदार रोहित पवार यांनी ९ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून आज भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि सीताराम गडाचे मठाधिपती श्री महालिंग महाराज नगरे यांच्याहस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

३८ गिबितां सर केले कळसुबाई शिखर

■ **अकोले :** महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची चढाई अवघ्या ३८ मिनिटे १४ सेकंदांमध्ये सर करून गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. यापूर्वी विक्रम बारी गावातील गिर्यारोहक साजन भांगरे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये कळसुबाई शिखर ४२ मिनिटांमध्ये सर केल्याची नोंद होती. या मोहिमेत महाराष्ट्र रॅजर्स संस्थेचे प्रदीप गायकवाड, जयेश हरड, अखिल सुळके, रामदास ठवळे, समीर कोंढे, सुनील येवले, मिलन गायकवाड, गिरीश पाटणकर, गौतम डावखर आणि गौतमी येवले आदी सहभागी झाले होते.

मालदास येथे विकास कामाचे उद्घाटन

■ **संगमनेर :** तालुक्यातील मालदास गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत व्यायाम शाळेचे उद्घाटन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीचे भूमिपूजन तसेच हनुमान टेकडी मार्ग पुलाचे लोकार्पण अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे. याप्रसंगी आ. थोरात यांचे ग्रामस्थांनी पारंपारिक वाद्यत स्वागत केले. आयोजित कार्यक्रमात आमदार बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले.

सत्ता सुरक्षा अभियान २०१४ चा शुभारंभ

■ **वगर :** रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चा शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त प्रजा बडे मिसाळ, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपप्रदेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, आर्वीची प्रमुख उपस्थिती होती.

वडाळा येथील रेशनकार्ड सांघीचे प्रश्न मार्गी

■ **वेवास :** तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे रेशनकार्ड शिबीर नुकतेच पार पडले. यावेळी ग्रामस्थांचे रेशनकार्डसंबंधी प्रश्न मार्गी लावण्यात आले. ग्रामपंचायत व आधार सेवा संकल्प प्रतिष्ठानने सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर घेतले. नेवासा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे अधिकारी श्रीमती जायफळे, डोळय, तलाठी एस. के. गायकवाड, तलाठी सहकारी निलेश मोटे, खरवंडीच्या तलाठी एस. एन. तळपे, शेख, नारायणवाडीचे तलाठी संभाजी थोरात, शुभम सुरोडे यांनी रेशन कार्डधारकांच्या प्रश्नावर यावेळी मार्गदर्शन केले.

नगरपंचायतची रिक्त पदे तत्काळ भरा

अन्यथा तहसीलमध्ये उपोषणाचा इशारा



कर्जत : प्रतिनिधी

नगरपंचायतीला केवळ राजकीय झोषापोटी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबली गेली आहे. मागील दीड वर्षांपासून मुख्याधिकारी पदासह अनेक महत्वाची पदे रिक्त आहे. सदरची पदे तत्काळ न भरल्यास कर्जत नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण करणार असल्याचा इशारा गटनेते संतोष मेहेत्रे यांनी दिला.

या आशयाचे निवेदन कर्जत तहसीलदार यांना देण्यात आले.

कर्जत नगरपंचायतीमध्ये मागील दीड वर्षांपासून मुख्याधिकारी पद रिक्त असून त्याचा भार प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पदाधिकार्यांचे अनेक कामे खोळंबली आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीतील विकासकामे देखील प्रलंबित पडले आहे. याच पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर सत्ताधारी पदाधिकार्यांनी उपोषण केले होते. यावेळी आपल्या तीव्र भावना महाराष्ट्र शासनास कळवू, असे लेखी आश्वासन दिले असताना आजमितीस देखील कायमस्वरूपी मुख्याधिकारी कर्जत नगरपंचायतीला देण्यात आला नाही.

मुख्याधिकारी पदासह अभियंता, लेखापाल, नगर रचना सहायक लेखा परीक्षक आदी पदे रिक्त आहे. वरील रिक्त पदांमुळे शहरातील नागरिकांना अनेक प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होत असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वास्तविक पाहता कर्जत नगरपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्थेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकवाला असून त्याची केवळ विरोधकांच्या राजकीय झोषापोटी वयनीय अवस्था झाली आहे. वरील पदे तत्काळ न भरल्यास प्रजासत्ताक दिनीच २६ जानेवारीला आमरण उपोषण करण्याचा इशारा सत्ताधारी राष्ट्रवादीचे गटनेते संतोष मेहेत्रे यांच्यासह नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्या स्वाक्षरीचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांना दिले. यावेळी नगरसेवक भास्कर भैरुमे, प्रसाद ढोकरीकर, राजेंद्र पवार, सुनील शेलार, लाला शेळके, रवी सुपेकर उपस्थित होते.

वाचकांच्या लेखणीतून

पर्यावरणपूरक काव्यसंग्रह

कैसे पता चले कि ये पतझर है या बहार। ऐ दोस्त कोई पेड़ नहीं आसपास में। ही पानगळ आहे की वसंत ऋतू आहे हे कसे कळणार? (कारण) मित्रा, अवतीभवती एकही झाड दिसत नाही! खरे पाहता या उर्दू शेराचा रोख प्रीती या विषयाकडे दिसला तरी वाच्यार्थाने या शेराचा रोख निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधाकडे दिसतो. पर्यावरण हा निसर्गाशी निगडित असा विषय आहे. हाच धागा पकडून कवी रामदास पुजारी यांचा उद्याच्या श्वासासाठी...हा काव्यसंग्रह वाचनात आला. रामदास पुजारी उच्चविद्याविभूषित असून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या कवितांत निसर्ग, पर्यावरण, वनीकरण आणि तत्संबंधी विषय योगे साहित्यिक आहे. कृत्रिमच ठेवा हृदयात बापाला आणि आई दिसली नाही अशा कृतज्ञादर्शक कविताही या संग्रहात आढळतात. कवी निसर्गाशी सहसंवेदना व्यक्त करताना कोण काय करत या कवितेत म्हणतात,



कान आणि हृदये तिथं काय करतील सांगा जरा? पाळीव प्राण्यांवर उपचारासाठी डायक्लोफिन्क औषध आले औषध दिलेल्या मृत प्राण्यांच्या शरीरांतून गेले डायक्लोफिन्क गिधाडांच्या शरीरात... असे पाळीव प्राणी मेल्यावर त्यांची प्रेते गिधाडे खातात. त्यामुळे गिधाडांच्या किडण्या खराब होऊन ती मेल्याने त्यांची संख्या घटली. अशा वास्तवाचे वर्णन गेले कुठे निसर्ग स्वच्छक? या कवितेत केले गेले आहे. ते विशेष वेधक वाटले. कारण इंद्रायणी, चंद्रभागा या पवित्र नद्या आळंदी, पंढरपूर आदी तीर्थक्षेत्रांशी संबंधित असल्याने तेथील या नद्यांच्या प्रदूषित पाण्याने भाविक आचमने करतात. म्हणूनच कवीने भाविकांच्या जीवाशी...असे शब्द वापरले आहेत. स्वार्थासाठी वनांना मानवांकडून वणवे लावले जातात. त्यामुळे पशुपक्षांची अंडी, घरटी, आश्रयस्थाने नष्ट होतात. त्यांचे जीवनच उध्वस्त होते! म्हणून कवी वर्णन करतात, वणवा वन्यजीवांचा शत्रू मोठा घ्या काळजी, घ्या दक्षता सर्वांनी नका नष्ट होऊ देऊ वने, वन्यजीव नका लागू देऊ वनवणवे... आई माझं जग या गाजलेल्या कवितासंग्रहानंतर कवी रामदास पुजारी यांचा उद्याच्या श्वासासाठी... हा सुबक असा पेपरबाऊंड काव्यसंग्रह काव्यरसिकांच्या भेटीला येत आहे. उद्याच्या श्वासासाठी (कवितासंग्रह) कवी : रामदास पुजारी प्रकाशक : साहित्यविश्व प्रकाशन, पुणे. प्रथमावृत्ती : २२ डिसेंबर २०२३ मूल्य : ₹.२००/-

बोलता चालता नाही येत हलता नाही येत झाडांना पण विचारी देत असतील मूक संदेशे एकमेकांना...

वड, पिंपळ यांसारखी झाडे मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतात. पण हल्ली असे देशी वृक्ष फारसे दिसत नाहीत. म्हणून कवी आता लावावे लागतील नव्याने या कवितेत सांगतात, **बोलता चालता नाही येत हलता नाही येत झाडांना पण विचारी देत असतील मूक संदेशे एकमेकांना...** वड, पिंपळ यांसारखी झाडे मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतात. पण हल्ली असे देशी वृक्ष फारसे दिसत नाहीत. म्हणून कवी आता लावावे लागतील नव्याने या कवितेत सांगतात, **बोलता चालता नाही येत हलता नाही येत झाडांना पण विचारी देत असतील मूक संदेशे एकमेकांना...** वड, पिंपळ, उंबर, पिंपरण निंब, चिंच, करंज, कवठाची... तुला पाहिले मी.../कातळाशी मैत्री जपताना.../प्रतिकूलतेही/आनंदे डोलताना/जीवनाचे गीत गाताना... बीजांकुराचे उगवणे आणि तेही कठीण कातळात? ही कविता वाचून **ओले मूळ भेटी। खडकांचे अंग। अभ्यासाशी सांगा। कार्यसिद्धी।।** या संत तुकारामांच्या अभंगाची आठवण झाल्याविना राहिली नाही. का खेळता त्यांच्या जीवाशी? या कवितेत नदीत सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे आणि सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणासंबंधात कवी प्रश्न विचारतात: फक्त आजपुरत आणि आपल्यापुरताच पाहणाऱ्यांचे स्वार्थासाठी स्वतःच्या का खेळता? भाविकांच्या जीवाशी, जलजीवांशी... का हवा डी.जे.? या कवितेत ध्वनिप्रदूषणाकडे लक्ष वेधताना कवी विचारतात, कंपनांनी किती यांच्या थरथरती घरे, थरथरे धरा

(पान १ वरून)

भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना!

नुकतीच नगरमध्ये पदयात्रेची पाहणीही करण्यात आली आहे. नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाबळी येथे रविवारी सायंकाळी सभा होणार आहे. या सभेसाठी दीडशे एकरावर सपाटीकरण करून स्वच्छता करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातून दीडशे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. दहा जेसीबी व पाच ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमीन सपाट करण्यात येत आहे. मध्यभागी भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. पदयात्रेतील मराठा बांधवांसाठी नगर जिल्ह्यातून १४ लाख फूड पॅकेज व १५ लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे ११० टँकर असणार आहे. याशिवाय मुक्कामाच्या ठिकाणी पुलाव, शिरा तयार केला जाणार असून कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी सकल मराठी समाजातर्फे घेण्यात येत आहे. पदयात्रेतील मराठा बांधवांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधे पुरवण्यात येणार आहे. २५ बेडचे फिरते रुग्णालय या मार्गावर २४ तास कार्यरत राहणार आहे, असे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले. अन् जरांगेचे डोळे पाणावले मराठा आरक्षणासाठी आज शनिवारपासून (ता.२०) मनोज जरांगे-पाटील यांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. २६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगेनी घेतला. अंतरवाली सराटी येथून निघण्याआधी जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे-पाटील यांचे डोळे पाणावले होते. यावेळी जरांगे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, "सामंजस्याची भूमिका होती, म्हणून सरकारला ७ महिन्यांचे वेळ दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा सन्मान केला आहे. कुणबीच्या ५४ लाख नोंदी मिळाल्या असूनही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेत असलेल्या बैठकीत सामील कशाला व्हायचं? शेवटी आमहाला टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे, असे जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. जाणूनबुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळं करण्याचे सरकारचं स्वप्न दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना तीनवेळा वेळ वाढवून दिली. सरकारने ५४ लाख लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र दिल्यास २ कोटी मराठ्यांच्या मुलांचं कल्याण होईल," असे जरांगे-पाटील म्हणाले. 'छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही' "मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडून घायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही. मराठ्यांची मुलं संपवण्याचा घाट घातला जातोय. मराठ्यांची मुलं आत्महत्या करत आहेत. तरीही, सरकार गांभीर्याने घेत नाही. उपोषणामुळे शरीर साथ देत नाही. पण, लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे," असे म्हणताना जरांगे-पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

किराणा वस्तूंच्या दरवाढीने स्वयंपाकघरात भडका !

■ सर्वसामान्यांच्या घरातील जेवणही महागले ■ कोरोनानंतर किराणा साहित्यात सतत दरवाढ

शिरूर : प्रतिनिधी

किराणा वस्तूंच्या सततच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ती दरवाढ आता प्रत्येकाच्या स्वयंपाक घरापर्यंत येऊन पोचली आहे. अत्यावश्यक वस्तूंचे दर सहा महिने ते वर्षभरात वाढल्याने किराणा बजेटचा भडका उडाला आहे. त्यात सर्वसामान्यांची मोठी होरपळ होत आहे.



दरम्यान, खासगी नोकरदार, हातावर पोट असणारे, शेतकरी, शेतमजूर यांचे उत्पन्न आहे तेच आहे. त्यामुळे महागाईने जगणेच मुश्किल केले... अशी ओरड ऐकू येत आहे.साखर, शेंगदाणे, डाळीच्या किंमतीत कितलोमागे २०

कोरोनानंतर प्रत्येक गोष्टीचे दर हे दुप्पट,तिपटीने वाढत गेले. तीन ते पाच हजारत येणाऱ्या किराणासाठी आता एक ते दीड हजार रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. या दरवाढीच्या तुलनेत सर्वसामान्यांचे पगार तसेच उत्पन्न वाढलेले नाही. यामुळे सर्वसामान्यांची दमछाक होत आहे.दरवर्षी महागाई वाढते. पण ती मंद गतीने. मात्र, मागील पाच वर्षांत त्यातल्या त्यात कोरोनानंतर महागाई रिकेटप्रमाणे सुसाट झाली आहे. सर्वसामान्यांच्या घरातील जेवणही दुप्पट महागले आहे. एवढेच नाही तर इतर सर्व खर्चात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.

त्याबरोबरच साबुदाणा, हरभरा डाळ, मूगडाळ, तूर डाळ, जीरे, धने, मोहरी, मीठ, खोबरेल तेल, बेसनपीठ, रवा, सोयाबीन व सूर्यफूल तेल बॅग, टूथपेस्ट, चहा पावडर अशा सर्वच वस्तूंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. किराणा खरेदी करण्यासाठी येणारा ग्राहक प्रथम दराची चौकशी करतो एखाद्या वस्तूचा दर जास्त वाटला तर किराणाच्या यादीतून सरळ त्या वस्तूवरच काठ मारतो, त्यामुळे अनेकांच्या किराणा यादीतून अनेक गोष्टी हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत, अशी माहिती किराणा मालाचे व्यापारी चंद्रकांत मांगिलाल चोपडा यांनी दिली.

राज्यस्तरीय मॅरिथॉन स्पर्धेत ७४१ स्पर्धकांचा सहभाग

■ नागेश्वर मित्र मंडळाचा उपक्रम ■ शिवम, धनश्री, आदीत्य, समृद्धी, अजित, प्रिया, ज्ञानेश्वर, भाग्यश्री यांना विजेतेपद



पारनेर : प्रतिनिधी

नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित २२ व्या राज्यस्तरीय पारनेर मॅरिथॉन स्पर्धेत शिवम शिंगोटे, धनश्री झंजाड, आदीत्य निमसे, समृद्धी जाधव, अजित पांडरे, प्रिया गुळवे यांनी शालेय गटात तर ज्ञानेश्वर भालसिंग ठाणे, व भाग्यश्री भंडारी अळकुटी यांनी वेगवेगळ्या गटांत विजेतेपद मिळविले. स्पर्धेत ७४२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. दख्खण आश्रमशाळेने पत्रबल २२ बक्षिसे मिळवित वर्चस्व कायम राखले.

सचिन गायखे, विठ्ठल वाबळे, सचिन वाटमारे, शेखर हांडे,संदीप खेडेकर,योगेश वाघ, संतोष तुंबे, भरत तांबे , समृद्ध मुळे, मयुर नवले,किरण शिंदे, आर्वीनी प्रयत्न केले. लहान गट - पहिली ते चौथी मुले - शिवम टकले, दख्खणपुत्री विराज पठारे, किसान स्कूल पारनेर, धनंजय केसकर, दख्खणपुत्री, किसान प्रजापती, जि.प.शाळा सुपा, विकास दातीर, आश्रमशाळा,यश वाबळे,भरत थोरात, पिंपरी काळी, मुली - धनश्री झंजाड, स्वरा कावरे, किसान स्कूल पारनेर, माया शिंगाडे, जान्हवी भांड, दिपाली कोळकर, सपना खताळ, स्वाती कऱ्हे, सर्व दख्खणपुत्री आश्रमशाळा.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सखाराम बोरुडे,धीरज महाडोळे, समीर शेख, कल्याण थोरात, आकाश जोशी, प्रविण गणाचार्य, संतोष भोर, तेजस औटी,गणेश डेरे, वैभव पठारे, डॉ नरेंद्र मुळे, प्रमोद गोळे, उदय शेरकर, अनिकेत औटी, सुभाष बोरुडे, गणेश कावरे, राहुल सोंडकर, सतिष म्हस्के, राजेंद्र म्हस्के,रायमान औटी, नजीर तांबोळी, वैभव बडवे,आकाश शेळके, प्रशांत शेरकर, प्रा तुषार तुंबे,प्रा संकेत ठाणेगे, माजी सैनिक सुभाष तुंबे,हरी व्यवहारे,

मोठा गट - पाचवी ते सातवी मुले - आदित्य निमसे, कान्हूरपटार,मयूर भांड, दख्खणपुत्री, युवराज तुंबे, कान्हूरपटार, सोमनाथ तुले दख्खणपुत्री, सार्थक लामणेगे, निघोज, हिरामण केसकर, सौरभ टकले, दख्खणपुत्री,मुली - समृद्धी जाधव, अळकुटी, ज्ञानेश्वरी लामखडे, अळकुटी, सोनानी राठोड,सोनानी तांबे,खुशी डोमाळे, गीता पवार,संगीता कोळगे, सर्व दख्खणपुत्री आश्रमशाळा, आदवी ते दहावी मुले - अजित पांडरे, न्यु हॅमिल्टन स्कूल पारनेर, गौरव गाडे, दख्खणपुत्री, शिवम पांडरे, सुरज पांडरे,गांजीभोकरे माऊली चव्हाण दख्खणपुत्री, वेदांत झावरे टाकळी दोकेश्वर, श्रवण भगनडे, आश्रमशाळा दख्खणपुत्री, मुली - प्रिया गुळवे, , तनुजा आतकर, अळकुटी, साक्षी तांबे, दख्खणपुत्री, सुष्टी वराळ, स्नेहल पांडरकर, निघोज, ज्योती शिंदे, पानोली, कल्पना कोकरे, दख्खणपुत्री, खुना गट - ज्ञानेश्वर भालसिंग ठाणे, नवनाथ बाचकर, पारनेर, प्रविण राऊत, संजाने, ज्ञानेश्वर मुंगेश, कडूस, मयूर आवारी, रांधे, नितीन घोडे, अक्रोले, वेदांत पानसे, वडशिरे, महिला - शितल भंडारी, भाग्यश्री भंडारी, तुषी दाते, अळकुटी, साक्षी पठारे, पारनेर,दिपाली सुपे, ज्ञान,ऋतुजा सोमवंशी, ज्योती तुंबे पारनेर यांनी विजेतेपद मिळविले.

पतसंस्थांच्या उपविधीमध्ये दुरूस्तीसंदर्भात चर्चासत्र

दाते, कवाड, मोरे यांचा पुढाकार

पारनेर : प्रतिनिधी

नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये दुरूस्ती संदर्भात मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता पारनेर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या गुलाबराव शेळके सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते, बाबासाहेब कवाड निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन संजय कवाड व तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजी मोरे यांनी सांगितले.

नागरी, ग्रामीण पतसंस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये दुरूस्ती करण्यासाठी सहकार आयुक्त व सहकारी संस्थांचे निबंधक यांच्या दि.१६ जानेवारीच्या पत्राच्ये पतसंस्थांमार्फत अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रातमध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा आदर्श उपविधी दुरूस्ती समितीचे सदस्य काकासाहेब कोयटे, महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, सहाय्यक निबंधक गणेश औटी, जिल्हा बँकेच्या संचालिका गितांजली शेळके, प्रशांत गायकवाड, तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.या चर्चासत्रातमध्ये सहभागी होण्याचे आवाहन दाते, कवाड, मोरे यांनी केले आहे.

नागरी, ग्रामीण पतसंस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये दुरूस्ती करण्यासाठी सहकार आयुक्त व सहकारी संस्थांचे निबंधक यांच्या दि.१६ जानेवारीच्या पत्राच्ये पतसंस्थांमार्फत अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रातमध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा आदर्श उपविधी दुरूस्ती समितीचे सदस्य काकासाहेब कोयटे, महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, सहाय्यक निबंधक गणेश औटी, जिल्हा बँकेच्या संचालिका गितांजली शेळके, प्रशांत गायकवाड, तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.या चर्चासत्रातमध्ये सहभागी होण्याचे आवाहन दाते, कवाड, मोरे यांनी केले आहे.

संदीप पाटलांच्या पावलावर सचिव पाटलांचे पाऊल!

मेरे घर राम आये है!

■ खा. डॉ. सुजय विखे यांचे गौरवोद्धार ■ निघोज येथे विकास कामांचा शुभारंभ

वासुंध्यात कलाशिक्षकाने रेखाटले श्रीरामांचे फलकचित्र

■ निघोज : संदीप ईंधाटे

माजी सरपंच संदीप पाटील वराळ यांनी विकास कामे करीत दांडगा जनसंपर्क टोवला त्यांच्याच पावलावर पाऊल टेंवत सचिव पाटील वराळ यांनी काम करीत निघोज-अळकुटी जिल्हा परिषद गटातील जनतेचा विश्वास साधून ठरविला असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

निघोज-गारखंडी रस्त्याचे भुमिपूजन, जि प शाळा खोल्यांचे लोकार्पण तसेच कपिलेश्वर मंगल कार्यालयात साखर व डाळ वितरण कार्यक्रम डॉ. विखे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विखे यांनी वराळ यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी मा. सभापती काशिनाथ दाते, सचिव वराळ, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, सरपंच चित्रा वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, पंकज कारखिले, राहुल सुकाळे, भाऊसाहेब डेरे, दिनेश बाबर, अमोल सालके, रंगनाथ वराळ यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

खा. डॉ. विखे म्हणाले, २२ जानेवारी रोजी आयोज्येत राम प्रतिष्ठापणा होणार असून आज मिळणाऱ्या साखर व डाळीचा महाप्रसाद करून २२ जानेवारी हा दिवस मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. लहू साबळे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

विखे यांचा सन्मान

या कार्यक्रमात विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, संदीप वराळ जनसेवा फाउंडेशन, तालुका पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, डीजीटल चावडी सेवाभावी संस्था आदींच्या वतीने खा. डॉ. विखे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.



■ खा.डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते निघोज येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपूजन करण्यात आले. (छाया : संदीप ईंधाटे)

विखे कुटुंबाने भरभरून दिले

मंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी आम्हाला भरभरून दिले आहे. निघोज-गारखंडी रस्ता, जलशुध्दीकरण प्रकल्प, जिल्हा परिषद शाळांचा विकास आदी कामांसाठी पाच वर्षात कोटयावधींचा निधी या कुटुंबाने उपलब्ध करून दिला आहे.

सचिव वराळ

अध्यक्ष, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन

विखे यांचे जोरदार स्वागत

संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे यांचे निघोजमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. बाजारतळ ते कपिलेश्वर मंगल कार्यालयापर्यंत डॉ. विखे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान विखे यांच्यावर जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. टिकटिकाणी सुवासिनींनी विखे यांचे औक्षण केले. फटाक्यांचीच्या आतिथ्याची करीत विखे यांचे स्वागत करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाची ग्वाही- निघोज गाव व परिसराची लोकसंख्या मोठी आहे. आरोग्याच्या दृष्टीने निघोज येथे ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता असून सचिव वराळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाची वेळोवेळी मागणी केली आहे. वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांची ही मागणी लवकरच पुर्ण होईल.

खा. डॉ. सुजय विखे

तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ आवश्यक

■ ज्ञानेश्वर वरखडे यांचे प्रतिपादन ■ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ



■ निघोज येथे आयोजित केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

■ निघोज : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी खेळांचेही प्रशिक्षण देण्यात येत असून मैदानी खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती राहते असे प्रतिपादन निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी केले.

निघोज येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, अस्लमभाई इनामदार, रावसाहेब वराळ व अंकुश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी वरखडे हे बोलत होते.

क्रीडा शिक्षक रावसाहेब वराळ यांनी यावेळी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जे

दार शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होऊन माध्यमिक शिक्षण घेताना त्याचा फायदा होतो. शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी खेळांही महत्त्वपूर्ण असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मैदानी स्पर्धांचे प्रशिक्षण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

मुख्याध्यापक गणपत देते यांनी सुत्रसंचलन केले. मुख्याध्यापक बाजीराव भाईक यांनी आभार मानले. या स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या शिक्षकांचे सरपंच चित्राताई वराळ उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, शबनूर इनामदार, भावना साळवे यांनी कौतुक केले.

दिवसभर सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये कबड्डी खो-खो,

धावणे, उंच उडी आदींचा समावेश होता. पहिली ते चौथीच्या वर्गातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. उर्दू शाळा व हिंदवी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत निघोज, कुंड वस्ती, ढवण वस्ती, पांढरकरवाडी, तुकाई वस्ती, लामखडे वस्ती, शिवडी, शिववाडी, उर्दू शाळा, रसाळवाडी, वडनेर, बाबर मळा, वाजेवाडी, चौधरी वस्ती या शाळा सहभागी झाल्या होत्या.

कैलास शिंदे, बाजीराव भाईक, गणपत देते, रोहिदास उचाळे, लक्ष्मण गोसावी, रामचंद्र वरखडे, सोपान शिंदे, संतोष गुंड, रेवजी नरसाळे, विठ्ठल वाळुंज, बाळासाहेब दिवे, राजू बाबर, बाळू पडवळ, सुभाष मगर, संभाजी खोसे, कैलास काळे, हरी साळुंके, संजय नरसाळे, रविंद्र लोखंडे, मुकुंद जगदाळे, रंगनाथ रसाळ, महेश खोसे, संतोष दहीवळ, विद्या खोडदे, अनिता दिवे, संगिता खोडदे, पुष्पा खंडागळे, संगिता शेंडकर, सविता भालेकर आदी यावेळी उपस्थित होते.

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत निघोज शाळा दुसरी

गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून लोकप्रबोधन



■ निघोज : प्रतिनिधी

पानोली येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत निघोज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दुसरा क्रमांक पटकविला. गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

लामखडे-वरखडे वस्ती येथील शाळेमध्ये पार पडलेल्या केंद्र स्तरीय स्पर्धेत निघोज शाळेने प्रथम क्रमांक पटकविला होता. यशाची हीच परंपरा कायम राखत शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धेतही छाप पाडली.

ग्रामअभियान, ग्रामस्वच्छता, पाण्याचे महत्त्व या लोकप्रबोधन करणाऱ्या गीतांबरोबरच अयोध्या नगरीतील श्रीराम प्रभू प्रतिष्ठापनेवर अधारीत कार्यक्रम सादर करीत सामाजिक व

धार्मिक विषयांनाही स्पर्ध करण्यात आला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

गटशिक्षणाधिकारी सीमा राणे, विस्तार अधिकार मंगळ, विनेश लाळगे, केसकर, केंद्र प्रमुख क्षिरसागर, मुख्याध्यापक कैलास शिंदे, उपाध्यापक खोसे, मगर, काळे, सालके, दिवे यांच्यासह निघोजच्या सरपंच चित्राताई सचिव

पटसंख्येबरोबरच उपक्रमांतही अव्वल

निघोज येथील जिल्हा परिषद शाळेकडे गुणवंत शाळा म्हणून पाहिले जाते. शाळेच्या लौकिकामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेचा पट सर्वोत्तम असून मुख्याध्यापकांसह सर्व उपाध्यापक विद्यार्थी घडविण्यासाठी मनापासून परिश्रम घेत आहेत. अध्यापनाबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात निपुण करण्यासाठीही पुढाकार घेतला जात आहे.

रोहन उनवणे

अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, ग्रामपंचायत सदस्या भावना गवळी, शबनूर इनामदार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहन उनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनेंदन केले.मुख्याध्यापक कैलास शिंदे, सालके व दिवे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कन्हैय्याचा चेक बाऊन्स, तीन महिने शिक्षा व दंड

नगरच्या अतिरिक्त मुख्य दंडाधिकार्यांचा निर्णय



■ गटेवाडी : प्रतिनिधी

गटेवाडी येथील कन्हैय्या अंग्रोल पशुखाद्याच्या बिलापोटी देण्यात आलेला चेक बँकेतून न वटला परत आल्याने नगर येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकार्यांनी नितिन मारुती गुंड, रा. वडगांव गुंड, ता. पारनेर यास तीन महिने शिक्षा व ४ लाख २८ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

वडगांव गुंड येथील नितिन मारुती गुंड याने गटेवाडी येथील कन्हैय्याअंग्रोल यांच्याकडून पशुखाद्य खरेदी करून त्यापोटी कंपनीस चेक दिला होता. हा चेक बँकेत न वटल्याने फर्मचे प्रतिनिधी ऋषीकेश सोबळे यांनी नगर येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी कोर्ट नंबर १० डी. डी.कर्वे यांच्यासमोर केस दाखल केली होती. या केसची न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपी नितिन मारुती गुंड यास तीन महिने शिक्षा, रकम रुपये ४ लाख २८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली.

या खटल्यात कन्हैय्या अंग्रोल कंपनीच्या वतीने अॅड. युवराज बाळासाहेब पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. गणेश दरेकर, अॅड. ऑंकार काट यांनी सहाय्य केले.

बर्डे भगिनींना गोल्ड मेडल, मुसळे, कुसकरांना बढती; वनकुटकरांनी केला सन्मान

रविवारी निघोजकारांचा काळा दिवस

संदीप पाटील वराळ यांच्या हत्येला सहा वर्षे पुर्ण



■ वनकुटे : प्रतिनिधी

वनकुटे येथील ऋतुजा बर्डे व ऋतिका बर्डे या भगिनींनी बेल्ट सेलसिंग क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल पटकविल्याबद्दल तर ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत मुसळे व जगदीश कुसकर यांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात बढती झाल्याबद्दल वनकुटे ग्रामस्थांचा चौघांचा हृदय सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

वनकुट्याचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अॅड. राहुल झावरे यांनी सांगितले की, दुर्गम भाग म्हणून परिचित असलेल्या वनकुटे येथील बर्डे भगिनींनी गोंदीया येथे पार पडलेल्या बेल्ट सेलसिंग क्रीडा प्रकारात गोल्ड मेडलची कमाई करून वनकुट्याच्या शिर्षेचात मानाचा तुरा रोवला आहे. बर्डे भगिनींकडे खेळातील कौशल्य असून भविष्यात त्या यशाचे शिखर पावकांत करतील यात शंका नाही.

ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत मुसळे व जगदीश मुसळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रामाणिक सेवा केल्यानंतर त्यांना आता जिल्हा परिषदेच्या सेवेत सामाऊन घेण्यात आले आहे. त्यांना मिळालेली बढतीही वनकुट्याच्या ग्रामस्थांसाठी आनंद देणारी आहे.

यावेळी कारभारी पाटील मुसळे, नारायण पाटील गागरे, मा. उपसरपंच भास्कर शिंदे, उपसरपंच बाजीराव काळनर, ग्रामपंचायत सदस्य कारभारी खामकर, रामदास शेलार, भाऊसाहेब वालझाडे, प्रा. भिमराज मुसळे, रामदास काळे, साहेबराव गागरे, शरद मुसळे, प्रकाश केदारी, दिपक खामकर, दिपक गुंजाळे, काशिनाथ भगत, भाऊसाहेब खामकर, संजय शेवंते, बाळासाहेब शिंदे, पांडुरंग कसबे, संपत धोडके, बाळासाहेब खामकर, बबन काळे, पांडुरंग मुसळे, भास्कर औटी, रामभाऊ साळवे, राजू डहाळे, बंडू कुलकर्णी, बाळासाहेब बर्डे, जालिंदर बर्डे, सुरेश बर्डे, गणेश ढवळे, बाळासाहेब बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

■ निघोज : प्रतिनिधी

निघोजचे माजी सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची २१ जानेवारी २०१७ रोजी निघोज बसस्थानक परिसरात दिवसा ढवळ्या निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेचा निषेध म्हणून दरवर्षी २१ जानेवारी रोजी गाव बंद ठेऊन निघोजकर काळा दिवस पाळतात. रविवारी निघोज ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संदीप पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रविवारी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. संदीप पाटील वराळ चौक ते

नवी पेठ ते ग्रामपंचायत चौक या मार्गावरून कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत चौकात मार्च पोहचल्यानंतर संदीप पाटील वराळ यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.

२१ जानेवारी २०१७ रोजी संदीप पाटील वराळ यांची दिवसा ढवळ्या निर्घुण हत्या झाल्यानंतर दि.२६ जानेवारी रोजी झालेल्या निघोज ग्रामपंचायतीच्या वादळी ग्रामसभेत दरवर्षी २१ जानेवारी रोजी हा दिवस काळा दिवस पाळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला होता. २१ जानेवारी २०१८ पासून निघोज ग्रामस्थ दरवर्षी ग्रामसभेने केलेल्या या ठरावाची अंमलबजावणी स्वयंस्फुर्तीने करतात. त्यानुसार रविवारी निघोजमध्ये काळा दिवस पाळून सायंकाळी कॅन्डल मार्च काढून सायंकाळी संदीप पाटील वराळ यांच्या श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.